

विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित
असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पदोन्नती
देताना अवलंबवयाच्या कार्यपध्दतीबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.३१०/कार्यासन १२

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

तारीख : ३० ऑगस्ट, २०१८

वाचा :-

- १) शासन परिपत्रक क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, एसआरव्ही- १०७५/एक्स, दि. ०२.०४.१९७६.
- २) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, एसआरव्ही- १०७५/प्र.क्र.२९/९५/बारा, दि.२२.०४.१९९६.
- ३) शासन परिपत्रक क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, एसआरव्ही- २०१५/प्र.क्र.३१०/ का.१२, दि.०८.०३.२०१७.
- ४) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, एसआरव्ही- २०१५/प्र.क्र.३१०/ का.१२, दि.१५.१२.२०१७.

प्रस्तावना :-

विभागीय चौकशी/ न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपध्दतीबाबत संदर्भ क्र. ४ येथील दि. १५.१२.२०१७ च्या शासन निर्णयान्वये आदेश दिलेले आहेत. सदर आदेशान्वये कार्यपध्दती विहित करताना त्यामध्ये परिच्छेद एक नुसार विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकाला

अ) जे अधिकारी / कर्मचारी निलंबित आहेत.

ब) ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अनुषंगाने दोषारोप बजावून शिस्तभंग विषयक कार्यवाही सुरु झालेली आहे,

क) ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध फौजदारी आरोपाचे न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहे,

अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रकरणात विभागीय पदोन्नती समिती त्यांची गोपनीय अभिलेखाच्या व इतर सेवाप्रवेश नियमांच्या तरतूदींच्या अनुषंगाने पात्रता तपासेल व केलेले मुल्यमापन व दिलेली प्रतवारी स्वतंत्र पाकीटात मोहोरबंद करून ठेवण्यात येईल. अशा स्वरूपाच्या सूचना दिलेल्या आहेत व अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांची प्रकरणे विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण पूर्ण झाल्याखेरीज व त्यावरील शिक्षेचे स्वरूप विचारात घेऊन मोहोरबंद पाकीट उघडण्याबाबतची कार्यवाही पध्दती विहित केली आहे,

२. वास्तविक ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाहीच्या अनुषंगाने दोषारोप बजावून शिस्तभंग विषयक कार्यवाही सुरु झालेली आहे व या कार्यवाहीनुसार शिक्षा जरी झाली असेल व अशी शिक्षा विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकाला चालू असेल तरी त्यांचे प्रकरण

मोहोरबंद पाकीटात ठेवून शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना पदोन्नती देणे अभिप्रेत आहे. श्री.जानकीरामन विरुद्ध केंद्र शासन प्रकरणात मा.सर्वोच्च न्यायालयाने, विभागीय पदोन्नती समितीने एखाद्या कर्मचाऱ्यावर शिक्षा लादली असल्यास अशा कर्मचाऱ्यांची पदोन्नती नाकारल्यास बेकायदेशीर व अन्यायकारक ठरत नाही असे आदेश दिलेले आहेत.

३. सद्यस्थितीत विभागीय पदोन्नती समितीच्या दिनांकाला एखादा अधिकारी / कर्मचारी शिक्षेच्या अंमलाखाली असेल तर त्यांच्या बाबतीत कशा प्रकारे कार्यवाही करावी याबाबतची संदिग्धता दूर होण्याच्या दृष्टीने दि.१५.१२.२०१७ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दतीमध्ये काही बाबींचा समावेश करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने दि.१५.१२.२०१७ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दतीमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा या शासन निर्णयाद्वारे करण्यात येत आहेत :-

१. दि. १५.१२.२०१७ च्या शासन निर्णयातील **परिच्छेद १ (१)** रद्द करून तो नव्याने पुढीलप्रमाणे समाविष्ट करण्यात येत आहे :-

१) विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकाला

अ) जे अधिकारी / कर्मचारी निलंबित आहेत,

ब) ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाहीच्या अनुषंगाने दोषारोप बजावून शिस्तभंग विषयक कार्यवाही सुरु झालेली आहे,

क) ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध फौजदारी आरोपाचे न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहे,

फौजदारी आरोपाचे न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्याचे केव्हा समजण्यात येईल या साठी म.ना.से. (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम २७(६)(बी)(एक) मध्ये दिलेला खालील अर्थ विचारात घेण्यात येईल :-

(बी) न्यायिक कार्यवाही -

(एक) फौजदारी कार्यवाहीच्या बाबतीत, दंडाधिकारी जिची दखल घेतो अशी तक्रार किंवा प्रतिवेदन, पोलीस अधिकाऱ्याने ज्या तारखेस दाखल केले असेल त्या तारखेस सुरु केली असल्याचे मानण्यात येईल.

ड) विभागीय चौकशी पूर्ण होऊन जे अधिकारी / कर्मचारी शिक्षेच्या अंमलाखाली आहेत,

अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रकरणात विभागीय पदोन्नती समिती त्यांची गोपनीय अभिलेखाच्या व इतर सेवाप्रवेश नियमाच्या तरतुदींच्या अनुषंगाने पात्रता तपासेल. मात्र संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांच्यासंदर्भात विभागीय पदोन्नती समितीने केलेले मूल्यमापन (Assessment) आणि दिलेली प्रतवारी स्वतंत्र पाकीटात मोहोरबंद करून ठेवण्यात येईल. या पाकीटावर “श्री. _____
_____ (सरकारी कर्मचाऱ्याचे नाव) यांच्याबाबतीत या पदावरून (निम्न पदाचे सध्याच्या पदाचे नाव) या पदावर (पदोन्नतीच्या पदाचे नाव) पदोन्नती देण्याकरिता आवश्यक योग्यतेबाबतचे निष्कर्ष श्री. _____
_____ यांच्याविरुद्धच्या शिस्तभंगाच्या प्रकरणाची /फौजदारी खटल्याची समाप्ती होईपर्यंत किंवा शिक्षेचा अंमल संपेपर्यंत हे पाकीट उघडण्यात येवू नये” असा मायना लिहिण्यात यावा.

२. दि. १५.१२.२०१७ च्या शासन निर्णयातील **परिच्छेद १ (४)** रद्द करून तो नव्याने पुढीलप्रमाणे समाविष्ट करण्यात येत आहे :-

४) अ) विभागीय चौकशीच्या कार्यवाहीस खूप विलंब लागू नये यासाठी विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकानंतर सहा महिन्यांनी नियुक्ती प्राधिकारी यांनी मोहोरबंद पाकीटात ठेवलेल्या पदोन्नती प्रकरणाचे पुनर्विलोकन करावे. या अनुषंगाने नियुक्ती प्राधिकारी संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याची शिस्तभंगविषयक/न्यायालयीन कार्यवाहीची सद्यःस्थिती जाणून घेईल.

ब) विभागीय पदोन्नती समितीच्या दिनांकाला ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची प्रकरणे शिक्षेच्या अंमलाखाली असल्यामुळे परिच्छेद १ (१) (ड) नुसार मोहोरबंद पाकीटामध्ये ठेवण्यात आली आहेत अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांची शिक्षा निवडसूची वर्षातच संपुष्टात येत असल्यास निवडसूचीमध्ये त्यांच्याकरीता एक पद राखून ठेवून शिक्षा संपल्यानंतर व अन्य विभागीय चौकशी प्रलंबित नसल्यास, त्यांचे मोहोरबंद पाकीट उघडून ते पदोन्नतीस पात्र ठरत असल्यास त्यांना पदोन्नती देण्यात यावी.

क) विभागीय पदोन्नती समितीच्या दिनांकाला ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची प्रकरणे शिक्षेच्या अंमलाखाली असल्यामुळे परिच्छेद १ (१) (ड) नुसार मोहोरबंद पाकीटामध्ये ठेवण्यात आली आहेत अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या शिक्षेचा अंमल निवडसूची वर्ष संपल्यानंतरच्या वर्षात संपुष्टात येत असल्यास त्यांच्या प्रकरणी शासन निर्णयातील परिच्छेद १ (१४) (ब), (क) व (ड) मधील तरतूदीनुसार पदोन्नती देण्याची कार्यवाही करावी.

२. वरील तरतूदी दि.१५.१२.२०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०९०११७३२२२५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(गीता कुलकर्णी)

उप सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, विधानभवन, मुंबई,
५. सर्व मा.संसद सदस्य, /मा. विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
६. मा. मुख्य सचिव,
७. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
८. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना),
त्यांनी हे आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावे.
९. *प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
१०. *प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
११. *प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१२. *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१३. *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
१४. *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद) मुंबई,
१५. *राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
१६. *सचिव, राज्य माहिती आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
१७. *महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई.
१८. *महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई,
१९. *महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, नागपूर,
२०. *महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर,
२१. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (प्रसिध्दीकरिता ५ प्रती)
२२. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन,
मुंबई ४०० ०३२ (१० प्रती)

- २३.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- २४.निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- २५.मुख्य लेखापरीक्षक (निवासी लेखे), कोंकण भवन, नवी मुंबई,
- २६.सर्व विभागीय आयुक्त
- २७.सर्व जिल्हाधिकारी
- २८.सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- २९.बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १ (५ प्रती)
- ३०.भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१ योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरीमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)
- ३१.भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस. व्ही.पटेल रोड, मुंबई ४ (५ प्रती)
- ३२.भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माक्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती)
- ३३.इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
- ३४.नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, , नरीमन पॉईंट, मुंबई २१ (५ प्रती)
- ३५.शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८ (५ प्रती)
- ३६.महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कृष्णकुंज, एम.बी.राऊत रोड, शिवाजी पार्क, दादर, मुंबई ४०० ०२८. (५ प्रती)
- ३७.सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख,
- ३८.सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
- ३९.निवड नस्ती.
(* -पत्राद्वारे)